

BSE Limited First Floor, New Trading Ring Rotunda Building, P J Towers Dalal Street, Fort Mumbai 400 001 National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, 5th Floor Plot No.C/1, G Block Bandra-Kurla Complex Bandra (East), Mumbai 400 051

June 3, 2022 Sc no.- 16808

Ref: ISIN: INE155A01022 - Ordinary Shares

IN9155A01020 – 'A' Ordinary Shares Debt Securities on BSE & NSE

Dear Sirs,

Sub: Newspaper Advertisement in connection with the 77th Annual General Meeting (AGM) of the Company

Pursuant to Regulation 30 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, we are enclosing herewith copies of the newspaper advertisement published in today's newspapers, viz., the Financial Express (English) and the Loksatta (Marathi) for giving Public Notice to the Members intimating that the 77th AGM of the Company will be held on Monday, July 4, 2022 at 3:00 p.m (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means ('VC/OAVM').

The above information is also available on the Company's website at www.tatamotors.com.

We would request you to take the above intimation on records.

Yours faithfully,


For Tata Motors Limited

Maloy Kumar Gupta Company Secretary

Encl: as above.

AHEAD OF MPC MEET

Short-term rates at near 3-year high



June 2, 2022 As bond markets brace

T-bill auction yields 364 days (%) 6.080 4.6 3.743 3.9 June 2, 2021 June 2, 2022

FE BUREAU Mumbai, June 2 themselves for another 40 bps hike in the repo **AHEAD OF THE** Monetary rate, the yield on Policy Committee (MPC) meet

next week, short-term yields

are spiking. On Wednesday,

the yield on the one-year T-bill

hit 6.08% at the Reserve Bank

of India's (RBI) auction. These

are the highest levels since

another 40 bps hike in the

benchmark inched up to

7.433 on Thursday, up 2 bps.

hike the repo by 40 bps on

lost some value as the vield

It has been evident since

index for 6 states:

Land in Karnataka

most expensive

early May that the MPC will

went up by 2 bps to 7.23%.

SANDIP DAS

New Delhi, June 2

AGRICULTURE LAND IN Kar-

nataka is the most expensive

followed by Telangana, accord-

ing to a new Agri Land Price

Index (ALPI) launched for six

states, including the two

launched by the Indian Institute

of Management, Ahmedabad

nationwide gauge to monitor

farm land prices, was developed

for 107 districts of Andhra

Pradesh, Telangana, Karnataka,

Maharashtra, Tamil Nadu and

Uttar Pradesh, benchmarking

land prices for rural and semi-

urban areas. The index is aimed

at removing uncertainty in the

digital agri-land market place

SFarmsIndia, would record and

monitor the data of prices of

agricultural land in India. The

index would act as a reliable

source in terms of benchmark-

ing land prices and help in

potential conversion of agricul-

tural land into real estate or for

IIM-A, the index would help the

government in adopting more

scientific measures for provid-

ing compensation for land acq-

uisition besides helping finan-

cial institutions in underwriting

of loan and insurance contracts.

It would also ensure visibility in

movement of agricultural land

in the 6 states are considered

As per the index, 34 districts

prices across the country.

According to Prasant Das of

industrial use.

IIM-A, in collaboration with

agricultural land valuation.

The index, a prelude to a

(IIM-A) on Thursday.

inched up to 7.433 on Thursday hikes rather than pace itself. The first milestone is 5.15% which is where the repo was in

the benchmark

July 2019 and at nearly threeyear highs. February 2020, before the Yields at the shorter end of the curve had risen in April pandemic. The consensus believes there will be a 40 bps after the RBI introduced the Standing Deposit Facility hiked in June followed by (SDF), as the effective floor of another raise of 35 bps in August. Thereafter, the pace of the LAF corridor. At 3.75%, the SDF was 40 bps higher the hikes would depend on inflation forecasts; while than the reverse repo rate of some economists are looking 3.35%, in a move considered a stealth rate hike. at a terminal repo of 5.5-5.75%, though there are some Meanwhile, as bond markets brace themselves for who believe it could cross 6%.

"Given the government's large borrowing programme, it repo rate, the yield on the is unlikely the central bank would be looking at a terminal repo rate of more than 5.5%," The recent high was 7.47% on May 9, after the MPC opted to the treasurer of large bank said.

RBI governor Shaktikanta May 2. Five-year paper also Das confirmed in a recent interview there would be more rate hikes at the next few meetings; it was 'no brainer', he said. However, it is unlikely choose to front-load the rate the narrative from the central

Average price

of agri land

(per acre/₹ crore)

bank would be unduly hawk-

While reviewing monetary policy in April, the central bank said it was prioritising inflation concerns over growth and had upped the inflation forecast by 120 bps to 5.7%. However, that is likely to be pushed up further and the revised forecasts for the current fiscal will be

A sharper-than-expected rise in the forecast will send yields shooting up. The markets are not expecting any OMOs (Open market Operations) immediately. The central bank, they feel, would not want to appear over-concerned. Moreover, they point out the RBI would want to wait for a few months to take stock of geopolitical events and global crude oil prices.

Meanwhile, companies are porate bond market with a approximately ₹8,330 crore has been mopped up in the last three days and that another ₹8,590 crore is likely to be raised before the

IN THE NEWS The 'young Kotak' in the spotlight JAY KOTAK, CO-HEAD, 811, KOTAK MAHINDRA BANK

SHRITAMA BOSE Mumbai, June 2

IN THE MIDDLE of the customary string of investor meets this post-pandemic season, one stood out. On the afternoon of May 26, analysts tracking the banking sector walked into Sofitel hotel at Mumbai's Bandra-Kurla Complex expecting an update on how Kotak Mahindra Bank had weathered the pandemic and war-ravaged FY22. What

witnessed they was something quite unusual in the Indian private banking space. The bank's promoterchief executive Uday Kotak took the opportunity to introduce

than on individuals investors to the new co-head of its digital 811 product, Jay Kotak, who, in the the video

words of the senior Kotak, "happens to be my son". Jay Kotak joined the lender's consumer division three years ago as an executive assistant to group president

Shanti Ekambaram, who made him co-head of 811 in January 2021, along with business head Manish Agarwal. The latter, 47, with 17 years of banking experience, was part of the 811 launch team in 2015.

Jay addressed investors right after Ekambaram, beginning his presentation with a quote from his Harvard University professor Clay

Christensen on corporate innovation and disruption. His address wove in Christensen's thoughts smoothly into the conception of 811 as a self-disrupting instrument for the organisation.

People who have worked with Jay Kotak say that he shares with his father a preference for keeping the spotlight focused firmly on the bank rather than on individuals. To that, one might add the moustache and the round glasses as

People who have

worked with Jay say

he shares with his

father, Uday Kotak,

a preference for

keeping the spot-

light focused firmly

on the bank rather

also a studied similarity of mien and manbetween ner father and son. He is also known to be keenly interested in all things digital. His interests

outside of work Fantasy Premier League and game Age of Empires II — also happen to be from the realm of the virtual. His tweets suggest he is interested as much in Russia's geopolitical ambitions as in the consequences of Big Tech monopolies — again, a few

father. A good fit, one would think, as the leader of a product, more than half of whose user base is under 30. Yet, people who have worked with Jay Kotak confess to being surprised by the bank's decision to introduce

him to investors. In his three

years of work at the bank, he

remained a quiet worker,

things in common with his

Kotak', so to speak. Some analysts, too, have been left wondering what process was followed to identify a 32-year-old MBA with less than three years of banking experience as the co-head of a division so crucial to the growth of a bank with a ₹3.69-trillion market capitalisation. At one point in his presen-

hardly ever seen as the 'young

tation, Jay Kotak referred to Uday Kotak as "my father", a detail seen by some as a minor, yet telling slip-up. One brokerage analyst went so far as to write in his note to clients that Jay Kotak came across as a young enthusiast who has a long way to go in terms of gaining business acumen and democratic leadership skills.

Jay Kotak's initiation ceremony, however, was not exactly a bolt from the blue. The man did make the odd headline in 2021, having expressed his view on creating an ultra-low tax zone in Mumbai. He also anchored one of Observer Research Foundation's (ORF) 'Colaba Conversations', moderating a tete-atete with Maharashtra cabinet minister(and another famous son) Aaditya Thackeray.

For all that, though, media interactions are for now a nogo area for Jay Kotak. Even as he chooses to remain the quiet worker, his trajectory at Kotak Mahindra Bankwill be closely watched. With "feet on the ground, eyes to the sky", as his Twitter bio says, the markets will hope Jay Kotak brings value for investors.

from the New Delhi Municipal

The government has been

pushing for commercial

exploitation of underutilised

assets of the ITDC chain of

hotels, which have about 125

acres of land parcels spanning

across major cities across the

country. The Atal Bihari Vaj-

payee government tried to dis-

invest The Ashok in 2000-01,

value has been assigned for

monetisation of urban real

estate, the redevelopment of

The Ashok will contribute to

Even though no monetary

but did not succeed.

Council (NDMC).

Demand for ESG jobs grows 468% in last 3 years: Report

WITH GROWING CON-**CERNS** about climate change and the necessary mandates, the job demand in the environmental, social and governance (ESG) sector has grown over 468% in India in the last three

years, according to a report. The most significant increase in demand was witnessed during the last year, between April 2021 and April 2022, according to a report by job site Indeed. The number of job posts grew 154% compared

with the previous year when the expansion of these roles was 97%, it added.

The increase in job postings for ESG indicates that the idea of letting values guide a company has been growing over the last decade and has taken off during the pandemic, the report said.

Demand for ESG roles grew over sevenfold in 2020-2021 compared to 2019-2020, the year COVID-19 began spreading across the globe.



AUTOMOBILE CORPORATION OF GOA LIMITED

CIN: L35911GA1980PLC000400 Registered Office: Honda, Sattari, Goa - 403 530. Tel: (+91) 832 2383003 Fax: (+91) 832 2383062 Email: sectl@acglgos.com | Website: www.acglgoa.com

NOTICE OF 42ND ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING INFORMATION

NOTICE is hereby given that the Forty-Second Annual General Meeting ('AGM') of the Members of Automobile Corporation of Goa Limited ('the Company') will be held on Friday, June 24, 2022 at 3:00 p.m. (IST) through Video Conferencing ('VC') facility Other Audio Visual Means ('OAVM') only, to transact the businesses set out in the Notice of the AGM. The venue of the Meeting shall be deemed to be Registered Office: Honda, Sattari, Goa - 403 530.

In view of the continuing Covid-19 pandemic, the Ministry of Corporate Affairs ('MCA') has vide its General Circular Nos. 14/2020, 17/2020, 20/2020, 02/2021, 19/2021, 21/2021, 02/2022 dated April 8, 2020, April 13, 2020, May 5, 2020, January 13, 2021, December 8, 2021, December 14, 2021 and May 5, 2022 respectively, in relation to "Clarification on holding of annual general meeting (AGM) through video conferencing (VC) or other audio visual means (QAVM)" (collectively referred to as 'MCA Circulars') and Circular No. SEBI/ HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020 and Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 dated January 15, 2021 issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI Circulars'), permitted the holding of the AGM through VC/DAVM, without the physical presence of the Members at a common venue. In compliance with the MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013, ('the Act') and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations') and Circulars issued by SEBI, the 42nd AGM of the Company is being held through VC/OAVM. Hence, Members are requested to attend and participate at the AGM through VC / OAVM facility being provided by the Company through NSDL. Annual Report have been sent in electronic mode to the Members whose email id registered with the Company or Depository Participant(s), on Thursday, June 2, 2022.

The Notice of AGM and the Annual Report of the Company can be accessed from the website of the Company at http://acglgoa.com/wpcontent/uploads/2022/06/annual-report-2022.pdf and the same can also be accessed from the website of the Stock Exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com and the website of National Securities Depository Limited ('NSDL') at https://www.evoting.nsdl.com

Pursuant to the provisions of Section 108 of the Act read with Rule 20 of the Companies (Management and Administration) Rules, 2014, as amended from time to time, as per MCA Circulars and Regulation 44 of the SEBI Listing Regulations, the Company is offering "remote e-voting facility" prior to the AGM and "e-voting facility" during the AGM to its Members in respect of all businesses to be transacted at the AGM and for this purpose, the Company has appointed NSDL for facilitating voting through electronics means. Members are provided with the facility to cast their votes on all resolutions set forth in the Notice of AGM using electronic voting system (remote e-voting), provided by NSDL

In terms of SEBI circular dated December 9, 2020 on e-Voting facility provided by Listed Companies, individual members holding securities in dematerialised form are allowed to vote through their demat account maintained with Depositories and Depository Participants, Members are advised to update their mobile number and email address in their Demat Accounts in order to access e-Voting facility.

The remote e-Voting facility would be available during the following period:

Commencement Tuesday, June 21, 2022 at 9:00 a m. (IST) of e-Voting End of e-Voting Thursday, June 23, 2022 at 5:60 p.m. (IST)

During this period, the Members holding shares either in physical form or in dematerialized form as on the cut off date i.e. Friday, June 17, 2022, may cast their vote electronically. The e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Once the vote on a resolution is cast by the Member, he / she shall not be allowed to change it subsequently, The voting rights of the Members shall be in proportion to their share of the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date

le Friday, June 17, 2022. Members will be provided with the facility for remote e-Voting through electronic voting system during the VC/OAVM proceedings at the AGM and those Members participating at the AGM, who have not already cast their vote by remote e-Voting before the Meeting and are otherwise not barred from doing so, will be eligible to exercise their right to vote during such proceedings of the AGM. Members who have cast their vote on resolution(s) by remote e-Voting prior to the AGM will

also be eligible to participate at the AGM through VC/OAVM but shall not be entitled to cast their vote on such resolution(s) again Any person holding shares in physical form and non-individual shareholders, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after sending of the Notice and holding shares as of the cut-off date i.e. Friday, June 17, 2022, may obtain the login ID and Password for casting his / her vote and for attending the AGM, by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if he/ she is already registered with NSDL for remote e-voting then he / she

can use his /her existing user ID and password for casting the vote The Board of Directors has appointed Mr. Shivaram Bhat, a practicing Company Secretary (Membership No. ACS 10454) as the Scrutinizer falling him Ms. Shubhangi Baichwal (Membership No. ACS 30181) (hereinafter referred to as "the Scrutinizer") to scrutinize the remote e-voting and the voting process at the AGM in a fair and transparent

Members are requested to refer to the AGM Notice for detailed instructions to cast their votes through remote e-Voting or voting at AGM, attending AGM through VC / OAVM as well as for inspection of documents.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com. For any gnevances connected with the facility for e-voting, please contact Ms. Pallavi Mhatre, Sr. Manager, NSDL at evoting@nsdl.co.in OR call at toll free numbers 18001020990/1800224430.

Helpdesk for Individual Shareholders holding securities in demat mode for any technical issues related to login through Depository i.e. NSDL and CDSL

Login type Helpdesk details

Individual Shareholders holding securities in demat mode with NSDL

Members facing any technical issue in login can contact NSDL helpdesk by sending a request at evoting@nsdl.co.in or call at toll free no.: 1800 1020 990 and 1800 22 44 30

Members facing any technical issue in login

Individual Shareholders holding

can contact CDSL helpdesk by sending a request at helpdesk.evoting@cdslindia.com or contact at 022-23058738 or 022-23058542-43 SEBI vide its Circular dated November 03, 2021 has made it mandatory

for the shareholders holding shares in physical form to furnish PAN, KYC details and Nomination in the prescribed forms to the RTA of

shall be frozen on or after April 01, 2023 by the RTA. Further, such frozen securities shall be referred by the RTA or the Company to the administering authority under the Benami Transactions (Prohibitions) Act, 1988 and or Prevention of Money Laundering Act, 2002, if they continue to remain frozen as of December 31, 2025 Members holding shares in physical form are advised to update the details including email id as mentioned above. Relevant details and

For Automobile Corporation of Goa Limited

Sanu Kapoor

'most expensive' while land prices in 32 districts are referred to as 'median' and prices in the rest of the 41 districts are 'least expensive'. collected for developing ALPI, average agricultural land prices

According to the samples in Karnataka, Telangana and Andhra Pradesh, are reported at ₹0.93 crore, ₹0.81 crore and ₹0.77 crore per acre, respectively, while prices in UP, Maharashtra and Tamil Nadu are

ish, say dealers, as that would sour the sentiment.

keenly watched.

borrowing heavily in the corview to lock into lower interest rates. Bloomberg reported week is over.

IIM-A agri land price The Ashok to be up for grabs soon ingh in Lutyens' Delhi on lease

PRASANTA SAHU New Delhi, June 2

INDIA TOURISM DEVELOP-**MENT** Corporation (ITDC)'s iconic hotel The Ashok at the national capital may be offered on long-term lease to private parties without any further delay, as part of the government's effort to gather revenues through asset monetisation.

The move will not only faciilitate development of the under-utilised property in the heart of Lutyens' Delhi via private investments but also enable both the investors and the government — the owner of the property—to derive maximum commercial value out of the asset. The monetisation value, estimated at ₹8,000 crore, will accrue to ITDC as upfront revenue.

"The ministry of tourism has been asked to initiate steps to invite expressions of interest for the property without further delay," an official aware of the inter-ministerial consultations on the matter told *FE*. The



ministry has reportedly been pulled up for the delay in initiating the process.

Prime Minister's residence.

hotel/serviced apartments development.

The property could be leased out for 60 years to private parties on Operation, Management and Development (OMD) model. The Ashok has a total inventory of 550 rooms, including 160 'Suites', barely a few hundred metres from the

Of the 25-acre land that The Ashok owns, Samrat Hotel is built over a 4.73 acre, which will not form part of the proposed transaction. The Ashok hotel occupies 11.5 acre. About 1.83 acre could be offered for commercial development while another 6.3 acre could be for

Group's Indian Hotels Company(IHCL)holds 7.87% stake, while 5.1% is held by others, including retail investors. IHCL is currently operating the premium Hotel Taj Mans-

TATA MOTORS LIMITED

Tel: +91 22 6665 8282 Email: inv rel@tatamotors.com ebsite: www.tatamotors.com CIN - L28920MH1945PLC004520

OTHER AUDIO VISUAL MEANS ('VC/OAVM')

This is to inform that the 77th Annual General Meeting ('AGM'/'Meeting') of Tata Motors Limited ('the Company') will be held on Monday, July 4, 2022 at 3:00 p.m. (IST) through VC/OAVM, in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder read with General Circular No. 2/2022 dated May 5, 2022 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA') read with Circular No. SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2022/62 dated May 13, 2022, issued by the Securities and Exchange Board of India ('SEBI') along with any other applicable Circulars issued by MCA and/or SEBI in this regard, to transact the business set out in the Notice of the AGM, without the physical presence of the Members at a common venue.

The Notice convening the 77th AGM along with the Integrated Annual Report for the Financial Year 2021-22 (the 'Integrated Annual Report') of the Company will be sent electronically to all the Members whose email address are registered with the Company / Registrars & Transfer Agent ('Registrar/RTA') / Depository Participants ('DPs'). Additionally, the Notice of the 77th AGM will also be made available on the websites of the Company at www.tatamotors.com; the Stock Exchanges, i.e., BSE Limited and National Stock Exchange of India Limited at www.bseindia.com and www.nseindia.com, respectively; as well as of National Securities Depository Limited ("NSDL") at www.evoting.nsdl.com.

In order to register the email address, Members holding shares in demat form, are requested to update the same with their concerned DPs and Members holding shares in physical form, are requested to update the

The Company is pleased to provide remote e-voting facility ('remote e-voting') of NSDL before as well as during the 77th Meeting to all its Members to cast their votes on all Resolutions set out in the Notice convening the 77th AGM. Detailed procedure for remote e-voting will be

Maloy Kumar Gupta

securities in demat. mode with CDSL

the Company. In case of failure to provide required documents and details as per the aforesaid Circular, all folios of such shareholders

forms prescribed by SEBI can be downloaded from the website of the Company at https://acglgos.com/information-to-investors/ or from the website of our RTA at www.tcplindia.co.in

Date : June 2, 2022 Company Secretary Place Honda, Goa ACS-14065

financialem.epas.in

official website.

₹0.58 crore, ₹0.49 crore and ₹0.47 crore, respectively. ALPI based on samples from

Source: IIM (Ahmedabad)

at least 18 states will be developed in the next one year. This agricultural index is expected to offer better representation of the national context as well as offer a more granular index at regional levels.

"There is a surge in entrepreneurial interest in agricultural land and allied professions, this index will help in project planning,"Das said.He also said that investors could use information in the index to assess the historical risk and return in the past and predict these metrics for the future to decide on their investment positions.

The Misra Centre for Financial Markets and Economy at IIM-A will host the index on its

The country has around 200 million hectares of agri land and land acquisition for industrial use has become quite contentious because of lack of information of land prices in rural areas.

Bangladesh Railways looks to import train sets from ICF, Chennai

FE BUREAU Chennai, June 2

BANGLADESH RAILWAYS will explore the possibility of importing train sets for mass commutation such as DEMU from ICF, Chennai.

The train sets that Bangladesh Railways are looking to import will be similar to the ones exported to Sri Lanka and Nepal by ICF recently. A team of officials from Bangladesh Railways would soon visit ICF to further the process of export of coaches from ICF to Bangladesh.

Mohd Nurul Islam Sujan, Bangladesh railway minister, along with Sardar Shahadat Ali, ADG (operations), Bangladesh Railways, visited ICF on Thursday to see the production facilities at LHB shed of ICF. They also inspected special coaches made by ICF such as LHB (Linke Hofmann Busch) Vistadome

coaches, LHBAC 2 tier and 3 tier

coaches and air-conditioned self propelled inspection cars (SPIC), said a release by ICF.

ICF had, in the past, exported various types of coaches such as MG first class, MG dining car, MG second class, MG power car, MG postal and parcel Van to the tune of about ₹100 crore.

During discussions with AK Agarwal, GM, ICF and other officials, Mohd Nurul Islam Sajan said that since Bangladesh has now taken up the project of converting its meter gauge tracks to broad gauge, the LHB coaches from ICF would of great help in modernising

He said that the cooperation between Indian Railways and Bangladesh Railways has a long history and ICF has played a vital role in development of railways in Bangladesh. He said that he was impressed with the Vande Bharat coaches and other coaches made by ICF, it added.

Bangladesh Railways.

in terms of fresh investment and upfront accruals

The monetisation

value of the ITDC hotel

has been pegged

at about ₹8,000 crore

The Ashok was merged with ITDC in 1970 to further boost tourist infrastructure in the country. Currently, the Centre owns 87.03% in ITDC, Tata

the National Monetisation Pipeline (NMP), which seeks to generate upfront revenues investments of ₹6 trillion in four years starting FY22.

INFORMATION REGARDING 77TH ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCE /

same with the RTA by writing to them.

provided in the Notice of the 77th AGM. **For Tata Motors Limited**

Mumbai June 2, 2022 **Company Secretary** सेन्सेक्स : **५५,८१८.११ 🔺** ४३६.९४ (+०.७९%) । निफ्टी : **१६,६२८ ▲** १०५.२५ (+०.६४%) । डॉलर/₹ : **७७.६० ▲**१० पैसे । तेल / \$: **११३.७ ▼**२.२१%

चालू वर्षांत ७.५ टक्क्यांचा विकास दर - स्टेट बँक

पीटीआय, नवी दिल्ली

विद्यमान आर्थिक वर्षांत देशाच्या अर्थव्यवस्थेला ७.५ टक्के विकास दर साधता येईल, असा विश्वास सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या स्टेट बँकेने गुरुवारी व्यक्त केला. बँकेने विकासदराबाबत या आधी व्यक्त केलेला अंदाजात २० आधारबिंदूंनी वाढ करणारी सुधारणा केली आहे.

देशाची अर्थव्यवस्था करोनापूर्व पातळीवर आली असून, तिने आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ८.७



टक्क्यांचा विकासदर गाठला आहे. यामुळे सकल राष्ट्रीय उत्पादनांत वर्षभरात ११.८ लाख कोटी रुपयांची निव्वळ वाढ होऊन ते १४७ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. मात्र करोनापूर्व आर्थिक वर्ष २०२० मधील पातळीच्या तुलनेत ते फक्त रिझर्व्ह बॅकेकडून व्याजदर वाढ अटळ

वाढत्या महागाईवर जलद नियंत्रण मिळवण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडून रेपो दरात टप्प्याटप्प्याने १२५ ते १५० आधारबिंदूची वाढ होण्याची शक्यता आहे. याचबरोबर रोख राखीव निधीमध्ये अर्ध्या टक्क्यांची वाढ शक्य आहे. ज्यामुळे बाजारातील 9.७४ लाख कोटी रूपयांची तरलता शोषली जाऊ शकते. याआधी बँकेने केलेल्या उपयोजनेमुळे ८७,००० कोटींची तरलता कमी झाली आहे.

१.५ टक्क्यांनी वाढू शकले आहे. विद्यमान २०२२-२३ आर्थिक वर्षात, वाढती महागाई आणि ती नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्यवर्ती बँकेकडन करण्यात येणाऱ्या व्याजदर वाढीच्या उपाययोजनांच्या परिणामांमुळे वास्तविक सकल देशांतर्गत उत्पादन

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : युरोपीय बाजारातील

सकारात्मक कल आणि निर्देशांकात

सर्वाधिक योगदान असलेल्या

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागात

गृंतण्कदारांनी खरेदीचा जोर

लावल्याने 'सेन्सेक्स'ने सलग दोन

दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी

प्रारंभिक अस्थिर कल आणि

चढ-उतारांना मागे सोडत, गुरुवारी

उत्तरार्धात बाजारात खरेदीचा जोर

वाढला. परिणामी दिवसअखेर

४३७ अंशांची फेरउसळी घेतली.

(रिअल जीडीपी) ११.१ लाख कोटी रुपयांनी वाढेल, असा विश्वास बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ सौम्यकांती घोष यांनी गुरुवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालात व्यक्त केला.

आर्थिक वर्ष २०२२ मध्ये भांडवली बाजारात सुचिबद्ध

'सेन्सेक्स'ची ४३७ अंशांनी फेरउसळी

५५,८१८.११ पातळीवर बंद झाला.

सेन्सेक्सने ५१०.७५ अंशांची उसळी

घेत ५५,८९१.९२ अंशांच्या उच्चांकी

पातळीला स्पर्श केला होता. तर

निफ्टीमध्ये १०५.२५ अंशांची भर

पडली आणि तो १६,६२८ पातळीवर

सुदृढ वस्तू आणि सेवा कर

संकलन आणि निर्मिती क्षेत्रातील

खरेदी व्यवस्थापकांचा कल

सर्वेक्षणावर आधारित निर्देशांक मे

महिन्यात ५४.६ गृणांवर पोहोचल्याने

कामकाजात

आघाडीच्या २,००० कंपन्यांच्या महसुलात सरासरी २९ टक्के वाढ झाली आहे, तर नफ्यात सरासरी ५२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. बांधकाम क्षेत्रांसह सिमेंट आणि पोलाद क्षेत्रातील कंपन्यांनी महसुलात, निव्वळ नफ्यात अनुक्रमे ४५ टक्के आणि ५३ टक्के अशी लक्षणीय वाढ नोंदविली आहे. चालु वर्षात कंपन्यांचा वाढता महसल आणि नफ्याचे प्रमाण तसेच बँकांकडून वाढलेला पतपुरवठा यामुळे बाँजारातील तरलता अधिक

सक्रियतेने भांडवली बाजारात

गुरुवारी सकारात्मक वातावरण

होते. शिवाय दुसरीकडे खनिज

तेलाच्या किमतीत उतार आल्याने

आता मात्र येत्या आठवड्यात

जाहीर होणाऱ्या रिझर्व्ह बँक आणि

अमेरिकी फेडरल रिझर्व्हच्या

बैठकांतून पुढे येणाऱ्या निर्णयांवरून

बाजाराची पुढील दिशा निश्चित

होईल, असे मत जिओजित

संशोधनप्रमुख विनोद नायर यांनी

सर्व्हिसेसचे

भांडवली बाजाराला

मिळाला.

गुंतलेल्या पैशाला चलनवाढ, व्याजदर वाढीची जोखीम

सुरिक्षत वाटांबाबत 'लोकसत्ता अर्थसल्ला'मधून मार्गदर्शन


लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई : दिवसेंदिवस खोलात जात असलेले रुपयाचे मूल्य, महागाईचा भडका आणि तो काबृत आणण्यासाठी कर्जाच्या हप्त्यांचा भार वाद्वविणारी व्याजदरातील वाद. अशा या आव्हानात्मक परिस्थितीचे देशाच्या अर्थव्यवस्थेत उंच-सखल लाटा निर्माण करणारे परिणाम दिसत आहेत. गुंतवणुकीच्या वेगवेगळ्या पर्यायांवर या अस्थिर वातावरणाचा बरा-वाईट प्रभाव दिसून येतो. अशा स्थितीत पैशाला मोठे बनविणाऱ्या गुंतवणुकीच्या वाटा सांगणाऱ्या 'लोकसत्ता अर्थसल्ला' कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

क्वांटम म्युच्युअल फंड प्रस्तुत 'लोकसत्ता अर्थसल्ला' हा गुंतवणुक जागर येत्या मंगळवारी, ७ जून रोजी सायंकाळी दुरचित्रसंवादाच्या माध्यमातून पार पडणार आहे. चलनवाढ आणि चढ्या व्याजदराच्या काळात गुंतवणूकदारांनी लक्षात घ्यावयाचे पैल व करावयाचे बदल याबद्दल वित्तीय नियोजनकार कौस्तुभ जोशी हे मार्गदर्शन करतील. कार्यक्रमाला उपस्थित राहून श्रोते गुंतवणुकदारांना त्यांच्या प्रश्नांची कधी: मंगळवार, ७ जून २०२२,

वेळ: सायंकाळी ६ वाजता

वक्ते : कौस्तुभ जोशी



सहभागासाठी...

http://tiny.cc/LS Arthasalla 7June या दुव्यावर जाऊन नोंदणी करावी. मोबाइल फोनवरून सोबत दिलेला क्यूआर कोड स्कॅन करूनही नावनोंदणी करता येईल.



उत्तरेही यानिमित्ताने मिळविता येतील आपल्या गृंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा, अशी प्रत्येकाची अपेक्षा असते आणि परताव्याचा हा पैलू त्या गुंतवणुकीला असणाऱ्या जोखमीचा पदर कसा यावरूनही ठरतो. म्हणजे महागाई जितकी वाढत जाईल तितकी ती गुंतवणुकीवरील परताव्याचा घास घेत जाईल. एकंदरीत गेल्या काही महिन्यांतील शेअर बाजारातील वादळी चढ-उतारातही याचे प्रतिबिंब उमटलेले आहे. व्याजदरातील वाढ जरी बँकांतील

मुदत ठेवीदारांसाठी वरदान ठरणार असली तरी ती कर्जदारांसाठी त्रासदायक आहे. कर्जाचे वाढलेले हप्ते हे प्रसंगी कुटुंबासाठी आखलेल्या अंदाजपत्रकाची घडी विस्कटणारे ठरू शकतील. हे टाळण्यासाठी या काळात बचत कशी व कुठे करावी, म्युच्युअल फंडांमध्ये सुरू असलेल्या 'एसआयपी'चे काय करावे, नवीन पर्याय कोणते हे जाणून घेण्यासाठी अर्थसल्ला'मध्ये सहभागासाठी निःशुल्क नोंदणी आवश्यकच आहे.

गुंतवणूक उत्पादन वितरणाचे 'कोटक चेरी' नवे व्यासपीठ

लोकसत्ता व्यापार प्रतिनिधी

मुंबई: कोटक महिंद्र बँकेने गुरुवारी आधुनिक गुंतवणूक उत्पादनांचे वितरण करणारे एकसामायिक व्यासपीठ 'कोटक चेरी'चे अनावरण केले. वर्षभरात या नवीन डिजिटल मंचासाठी सुमारे १० लाख वापरकर्ते घेण्याचे लक्ष्य आहे.

'कोटक चेरी' हे कोटक बँकेशी संलग्न नसलेल्या कोटक समुहाबाहेर प्रस्तुत गुंतवणूक इतरांकडून योजनांमधून इच्छित निवडण्यास मदतकारक खुले व्यासपीठ आहे. असे कोटक महिंद्र

बँकेचे पूर्णवेळ संचालक केव्हीएस मणियन यांनी स्पष्ट केले. हा मंच सध्या स्वयंनिर्णयाच्या आधारे वापरास विनामुल्य उपलब्ध आहे. परंतु पुढे जाऊन त्यासाठी सदस्यत्व शुल्क-आधारित प्रारूप तयार केली जाईल. म्युच्युअल फंड, थेट समभाग गुंतवणूक, नवीन पेन्शन योजना (एनपीएस), रिट्स आणि कोटक महिंद्र बँकेच्या मुदत ठेवी, तर भविष्यात विदेशांत समभाग गुंतवणूक अशी या मंचाची वैशिष्ट्ये टप्प्याटप्प्याने खुली करण्याचा मानस असल्याचे मुख्याधिकारी श्रीकांत सब्रमणियन यांनी सांगितले.

युको बँकेची पूर्व-स्वीकृत वैयक्तिक कर्ज योजना

मुंबई : सार्वजनिक क्षेत्रातील युको बॅकेने पात्र ग्राहकांना कोणत्याही बॅक शाखा अथवा कार्यालयाला भेट द्यावी न लागता, मोबाइल फोनवरून स्वारस्य व्यक्त केल्यानंतर अवघ्या काही मिनिटात कर्ज मंजूर होऊन मिळविता येईल, अशी सुविधा सुरू केली आहे. पूर्व-स्वीकृत वैयक्तिक कर्जाच्या (प्री-अप्रव्हड पर्सनल लोन

आणि विकासाला चालना देण्यासाठी

औषधी निर्माण क्षेत्रातील ॲस्ट्राझेनेका

इंडिया प्रायव्हेट लिमिटेड आणि

तंजावर येथील शास्त्र अभिमत

विद्यापीठादरम्यान नुकताच तीन

वर्षांचा सामंजस्य करार झाला आहे.

उद्योग आणि शिक्षण यांच्या सहयोगाने

'इंडिया फॉर इंडिया' आणि 'इंडिया टू

ग्लोबल' या दृष्टिकोनासह उदयोन्मुख

तंत्रज्ञान आणि विकासाभिमुख

नवकल्पनांना चालना या करारान्वये

दिली जाईल. शास्त्र विद्यापीठाचे

कुलगुरू एस. वैद्यसुब्रमणियम आणि

ॲस्ट्राझेनेकाचे व्यवस्थापकीय

संचालक शिव पद्मनाभन यांनी

सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

लिए आवेदन आमंत्रित किए गए हैं।

कलम २५ ते २८ अंतर्गत

सीडी-१ परसरामपुरिया सिंथेटिक्स लि.

सीडी-२ श्री रतन लाल परसरामपुरिया

सीडी-३ श्री. ओमप्रकाश परसरामपरिया

सीडी-४ श्री. अलोक परसरामपुरिया

एस-८०, पंचशील पार्क, नवी दिल्ली-११००१७

एस-८०, पंचशील पार्क, नवी दिल्ली-११००१७

ॲक्ट, १९९३ च्या अनुसार करण्यात येणार आहे.

निम्नस्वाक्षरीकारांसमोर हजर रहावे.

प्रत जोडलेली :-

१४१, रेवा अपार्टमेन्ट्स, भुलाभाई देसाई रोड, मुंबई-४०० ०२६

टीआरसी/३०३/२०१

No:IP/DMM/2/5/2022-23/619, dt:01.06.2022

- पीएपीएल) या सुविधेचा लाभ बँकेच्या ग्राहकांना अहोरात्र आणि आठवड्याच्या सातही दिवस मिळविता येईल. या कर्जासाठी बँकेने १० टक्के व्याजदर ठेवला आहे. डिजिटल परिवर्तनाच्या युगाशी इच्छित रक्कम बँक खात्यात जुळवून घेत, नव्या पिढीच्या ग्राहकांना आकर्षित करून यातून कर्ज वितरणात १५ टक्क्यांची वाढ साधण्याचे युको बँकेचे लक्ष्य आहे.

ॲस्ट्राझेनेका आणि शास्त्र विद्यापीठादरम्यान सामंजस्य

मुंबई: शैक्षणिक क्षेत्रात संशोधन विद्यापीठातील शैक्षणिक विभागांमध्ये ॲस्ट्राझेनेकाच्या मदतीने नवीन तंत्रज्ञान विकसित करण्याच्या कराराचा मुख्य उद्देश आहे.

NOTICE Asian Paints Limited

Registered Office : 6A, Shantinagar Santacruz (East), Mumbai 400 055 NOTICE is hereby given that the certificate for the ndermentioned securities of the Company has been ost/mislaid and the holder of the said recurlities/applicant has applied to the Company to mue duplicate Certificate. Any person who has a laims in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office villar 15 days from this date, else the Company will proceed to issue duplicate certificate without further ntimation. Name of the Holder: PANDURANG MANJUNATH KAGALKAR; King of Secontars & face Value : Shares; No of Securities : 9210; Distinctive lumbers: 2949311 to 2958520.

Sanjay Pandurang Kaguikus I/o. Late Pandurang Manjunath Kagalkar, Applicant Date 27/4/2022 | Place : Kampli, Karnataka

सहायक राज्य परियोजना निदेशक

दादरा नगर हवेली और दमन और दीव प्रशासन

शिक्षा निदेशक, समग्र शिक्षा

समग्र शिक्षा के तहत 01 वरिष्ठ लेक्चरर तथा 04 लेक्चरर के पद के

अधिक जानकारी www.daman.nic.in पर देखी जा सकती है

वसूली अधिकारी - I व II चे कार्यालय

ॠण वसुली न्यायाधिकरण, पुणे

युनिट नं. ३०७ ते ३१०, तिसरा मजला, काकडे बीझ आयकॉन बिल्डिंग, शिवाजीनगर, पुणे-४११००५

नोटीस हस्तांतरण प्रकरण

आयकर कायदा, १९६१च्या दुसऱ्या अनुसूचीच्या नियम २ आणि ॠण वसूली व दिवाळखोरी कायदा, १९९३च्या

एएसआरईसी (इंडिया) लि.

परसरामपुरिया सिंथेटिक्स लि. व अन्य

नोंदणीकृत कार्यालय : एस.पी. १४५, डी-१, आरआयआयसीओ इंडस्ट्रियल एरिआ, भिवडी, जि. अल्वा

याद्वारा अधिसूचीत करण्यात येते की वरील पक्षकारांदरम्यान वसूली प्रक्रिया नं. २७८/२०१३ यानुसार, अधिकारीनं

वसूलीपर्यंत ११.१२.२००६ च्या प्रभावापासून २०.७५% दराने प्र.व. पुढील व्याज आणि वाद प्रलंबित असताना आणि

रु. ४४,७३,२०,२५४.०० (रुपये चव्वेचाळीस कोटी त्र्याहत्तर लाख वीस हजार दोनशे चौपन्न फक्त) म्हणजेर

रु. ४४,७१,७०,२५४.०० (रुपये चव्वेचाळीस कोटी एकाहत्तर लाख सत्तर हजार दोनशे चौपन्न फक्त

रु. १,५०,०००.०० (रुपये एक लाख पन्नास हजार फक्त) किंमत व खर्चासह या रकमेकरिता ओए/६०/२००

मधील पीठासीन अधिकारी, ॠण वसूली न्यायाधिकरण - २, दिल्ली यांच्या द्वारा मंजूर केलेल्या आदेशाच्या अनुसा

वसुली प्रमाणपत्र निर्गमित करण्यात आले आहे, जे या न्यायाधिकरणाकडे हस्तांतरित करण्यात आले आहे आणि उक्त

२. तम्हास याद्वारा या सचनेच्या स्वीकृतीच्या तारखेपासन १५ दिवसांच्या आत वरील रकमेचे प्रदान करण्यास निदेशीर

केले आहे, त्यास असमर्थ ठरल्यास जी वसूली रिकव्हरी ऑफ डेब्ट्स ड्यू टू बँक्स ॲन्ड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन

्तुम्हास याद्वारा आदेश देण्यात येतो की पुढील सुनावणीच्या तारखेस किंवा त्यापूर्वी तुमच्या मत्तेचा तपशील

्रतम्हास याद्वारा आदेश देण्यात येतो की पुढील प्रक्रियेकरिता २९.०६.२०२२ रोजी स. १०:३० व

(ए) प्रमाणपत्र / निष्पादन प्रक्रियांच्या या नोटीस नंतर त्वरित सुरू होणाऱ्या कालावधीकरिता सदर व्याज देय आहे

(बी) देणी रकमेच्या वसुलीकरिता या नोटीसची सेवा व वॉरन्ट्स व अन्य प्रक्रिया आणि घेण्यात आलेल्या सर्व अन्य

आज दिनांकित २३.०५.२०२२ रोजी माझ्या हस्ते दिलेल्या आणि न्यायाधिकरणाच्या मोहोरनिशी

प्रक्रिया या न्यायाधिकरणाच्या फाईलवर ट्रान्सफर्ड रिकव्हरी प्रोसिडींग (टीआरपी) म्हणून नोंदणीकृत आहे.

पूर्वोक्त रकमेव्यतिरिक्त, तुम्ही पुढील देणींचे प्रदान करण्यास पात्र आहात :

कॉर्पोरेट कार्यालय : १०३, सुर्या मेन्शन, १, कौशल्य पार्क, हाऊझ खास, नवी दिल्ली-११००१६.

सेन्सेक्स ४३६.९४ अंशांनी वधारून निर्मिती क्षेत्राने दाखवलेल्या BHAURAO CHAVAN SAHAKARI

SAKHAR KARKHANA LTD.

जोखणाऱ्या

Laxminagar, Degaon-Yelegaon, Tq.Ardhapur, Dist.Nanded Phone Nos. 9881198799 & 9881177699, Website: www.bhauraosugar.com E-Mail: nnd_saisugarlaxmi@rediffmail.com & saisugarlaxmi@gmail.com

Extension for Sale & Submission of Tender Document

E-Tender was published on 15/05/2022, for (1) Construction of the RCC Cement Road & Gutter in Distillery premises, (2) Construction of the Molasses Tank foundation, (3) Construction of the Structural Molasses Tank, (4) Construction of the New RCC Chimney. Validity of last date for sale & submission of Tender Document is extended upto 07/06/2022. All Term & Conditions shall be as per Tender Notice published. All details are made available on the website

https://organizations.maharashtra.nextprocure.in Managing Director

€

Vice-Chairman

Chairman

एडलविस ॲसेट रिकन्स्ट्रक्शून कं. लि. 😭 Edelweiss सीआयएन-यू६७१००एमएच२००७पीएलसी१७४७५९ नोदणीकृत कार्यालयः एडलविस हाऊस, सीएसटी रोडलगत, कलिना, मुंबई ४०००९८ +6655805060/66503686

परिशिष्ट IV-ए [नियम ९(१)च्या परंतुकासोबत वाचावयाच्या नियम ८(६)चे परंतुक पाहा] स्थावर मालमत्तेच्या विक्रीकरिता विक्री सूचना दी सिक्युरिटी इन्टरेस्ट (एन्फोर्समेन्ट) रुल्स, २००२च्या नियम ९(१)च्या परंतुकासोबत वाचावयाच्या नियम ८(६)च्या परंतुकासोबत वाचावयाच्या दी सिक्युरिटायजेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इन्टरेस्ट ॲक्ट, २००२ अंतर्गत स्थावर मालमत्तेच्या लिलाव विक्रीकरिता जाहीर सूचना.

सामान्यतः जनतेला आणि विशेषतः कर्जदाराला व हमीदाराला याद्वारे सूचना देण्यात येते की, एडलविस असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड (ईएआरसी ट्रस्ट एससी-३४चे विश्वस्त या नात्याने कार्यरत) (''ईएआरसी'') यांच्याकडे गहाण/ भारित असलेल्या, इंडियन बँकेच्या प्राधिकृत अधिकाऱ्यांनी जिचा प्रत्यक्ष ताबा घेतला आहे आणि नंतर मेसर्स ऋषभ कन्व्हर्टर्स प्राइव्हेट लिमिटेड ("कर्जदार") व त्यांचे हमीदार यांचे द्वारा नियत आणि देय असलेली त्यांची सर्व ऋणे, त्यावरील सर्व मूलगामी प्रतिभूतींबाबत त्यांचे सर्व हक्क, नामाधिकार व हितसंबंध यांसमवेत २८ मार्च २०१४ दिनांकित अभिहस्तांकन करारान्वये ईएआरसी अभिहस्तांकित केली, अशी निम्नवर्णित स्थावर मालमत्ता, कर्जदार आणि श्री. मनोज बी.शाह, श्री. धुमिल कुमार विनोद शेठ व श्री. विनोदभाई ताराचंद शेठ (''हमीदार'') यांचेकडून ईएआरसी म्हणजे प्रतिभूत धनकोला, ऋण वसुली न्यायधिकरण-II, मुंबई न्यायपीठद्वारा निर्गमित २०१२ चा ओए नं. ११४ मधील २०१३च्या वसुली प्रमाणपत्र क्र. ३५ नुसार त्यावरील पुढील व्याजासह देय असलेल्य रु. ३१,७९,४५,०७३/- (रुपये एकतीस कोटी एकोणऐंशी लाख पंचेचाळीस हजार त्र्याहत्तर फक्त)च्या वसूलीकरिता २० जून २०२२ रोजी ''जसे आहे जेथे आहे''''जसे आहे जे आहे'' आणि 'तेथे जे काही आहे" तत्त्वावर जाहीर लिलाव स्वरूपात विकली जाणार आहे.

प्रतिभूत मत्तेसाठी राखीव किंमत व इसारा रक्कम ठेव पुढीलप्रमाणे असेल: प्रतिभूत मत्तेचे वर्णन राखीव किंमत

अमन इन्डस्ट्रिअल इस्टेट, गाव पुंढे, शहापूर, ठाणे, महाराष्ट्र येथील भूमापन क्र. ८०/१३ (पार्ट) आणि ८०/१३/३ मधील ६०,००,०००/- ६,००,०००/ गाळा क्र. ए१, ए२ व ए६ धारण करणारे ५०३१ चौ.फूट क्षेत्रफळाचे (गाळा क्र. ए१ आणि ए२) व २५०२ चौ. फूट क्षेत्रफळाचा (गाळा क्र. ए६) आणि ऋषभ कन्व्हर्टर्स प्राइव्हेट लिमिटेड यांच्या नावावरील औद्योगिक गाळे.

लिलाव विक्रीच्या सविस्तर अटी व शर्तींकरिता कृपया प्रतिभूत धनकोच्या वेबसाइटवर म्हणजेच www.edelweissarc.in/Propertysale मध्ये दिलेली लिंक पाहा.

दिनांक : ०३.०६.२०२२

Sd/-

समग्र शिक्षा

(विनियम ३३(२) पाहा

23-04-2022

प्राधिकृत अधिकारी संपर्क क्रमांक : ७५०६६४२५३४

इरठे

२०२२ रोजी दुपारी ३.०० वा. व्हीसी/ओएव्हीएमद्वारे कंपनी व्यवहार मंत्रालय (एमसीए) द्वारे जारी करण्यात आलेले साधारण परिपत्रक क्र. ०२/२०२२ दिनांकित मे ५, २०२२ सह भारतीय प्रतिभूती विनिमय मंडळ (सेबी)द्वारे जारी करण्यात आलेले परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२२/६२ दिनांकित मे १३, २०२२ सह वाचल्या जाणाऱ्या कंपनी कायदा २०१३ आणि एमसीए आणि/किंवा सेबीद्वारे जारी करण्यात आलेले अन्य परिपत्रक यांच्या अनुषंगाने सार्वजनिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय सूचनेमध्ये देण्यात आलेल्या विषयावर विचारविनिमय करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे.

७७ व्या एजीएमची सभा बोलाविणारी सचना आणि कंपनीचा आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी एकत्रित आर्थिक अहवाल (एकत्रित आर्थिक अहवाल) इलेक्ट्रॉनिक पद्धतीने सर्व सभासद ज्यांच्या ई-मेल आयडीची नोंद कंपनी/ रजिस्ट्रार आणि ट्रान्स्फर एजंट (रजिस्ट्रार/ आरटीए)/ डिपॉझिटरी पार्टीसिपंट (डीपी) कडे नोंदविण्यात आली आहेत, त्यांना पाठविण्यात आली आहेत. त्याशिवाय ७७ व्या एजीएमची सूचना कंपनीचे संकेतस्थळ www.tatamotors.com, स्टॉक एक्स्चेंज म्हणजेच बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com वर तसेच नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरिज लिमिटेड (एनएसडीएल)च्या www.evoting.nsdl.com वर प्रसिद्ध करण्यात येईल.

ई-मेल आयडीची नोंद करण्यासाठी अप्रत्यक्ष स्वरूपात भागधारणा केलेल्या सभासदांनी त्यांच्या संबंधित डीपी यांच्याकडे करावी आणि सभासद ज्यांनी प्रत्यक्ष स्वरूपात भागधारणा केली आहे, त्यांना विनंती करण्यात येत आहे की, डब्ल्यूटीए यांच्याकडे

कंपनी, एनएसडीएलच्या दूरस्थ ई-मतदान सुविधा (दूरस्थ ई-मतदान) तसेच ७७ व्या सभेच्या दरम्यान त्यांच्या सर्व सभासदांना ७७ व्या एजीएम बोलाविणाऱ्या सूचनेमध्ये नमृद करण्यात आलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मतदान करण्यासाठी उपलब्ध करून देणार आहे. दूरस्थ ई-मतदानाची तपशीलवार प्रक्रिया ७७ व्या एजीएमच्या सूचनेमध्ये देण्यात आली आहे.

टाटा मोटर्स लिमिटेडकरिता

सही/ मनोज कुमार गुप्ता

नगर परिषद भूम ता. भूम, जिल्हा उस्मानाबाद email id - cobhoom@gmail.com

जा.क्र.नपभू/ई-निविदा/2022

फायनान्शियल

नोंदवले.

जाहीर ई-निविदा सुचना क्र. 04/2022-23 नगरपरिषद भूम ता. भूम, जिल्हा उस्मानाबाद सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नोंदणीकृत ठेकेदार यांच्याकडून उपरोक्त कामासाठी दोन लिफाफा पद्धतीने ई-निविदा मागविण्यात येत आहेत. तरी इच्छकांनी आपली निविदा ऑनलाईन पद्धतीने दि. 03/06/2022 ते 17/06/2022 रोजी 18:55 या कालावधीत सादर करावी. उपरोक्त ई-निविदा फॉर्म विक्री व स्वीकृतीची संपूर्ण कार्यवाही वरील कालावधीत http://mahatenders.gov.in या संकेतस्थळावर करण्यात येत आहे. तरी सर्व निविदा धारकांनी विहीत वेळेत आपला तांत्रिक लिफाफा online पद्धतीने सादर करावा. अधिक माहितीसाठी उपरोक्त संकेतस्थळावर व 0120-4200462, 0120-4001002, 0120-4001005, 0120-6277787 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा.

अटी व शर्ती :- 1) एखादी किंवा सर्व निविदा कोणतेही कारण न देता नाकारण्याचा अधिकार मुख्याधिकारी नगरपरिषद भूम यांनी राखून ठेवलेला आहे. 2) निविदाधारकांनी निविदा रक्कम व सुरक्षा ठेव रक्कम online पद्धतीने सादर करावी. (Netbanking द्वारे).

मुख्याधिकारी नगरपरिषद, भूम

दिनांक 01/06/2022

Camlin * KOKUYO कोकुयो कॅम्लिन लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: हिल्टन हाऊस, ४८/२, सेन्ट्रल शेड, एम.आय.डी.सी., अंधेरी (पूर्व) मुंबई - ४०० वर्त्र टेलि: ९५-२२-६६५५ ७०००, फॅक्स: ९५-२२-२८३६ ६५७९ ई-मेलः investorrelations@kokuyocamlin.com, वेबसाइटः www.kokuyocamlin.com

वार्षिक सर्वसाधारण सभेची नोटीस

बाह्रारे स्चित करण्यात येत आहे की कोकुयो कॅमलिन लिमिटेडच्या ('कंपनी') सभासदांची ७५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम/ई-एजीएम) ही एजीएममध्ये ('नोटीस') नमूद करण्यात आलेले कामकाच पार पाडण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे (व्हीसी) किंवा इतर ध्वनि चित्र माध्यमांद्वारे ('ओएव्हीएम') बुधवार, २९ जून २०२२ रोजी सकाळी ११.०० बाजता (आयएसटी) घेण्यात येईल.

कोव्हिड-१९ महामारीचा प्रसार लक्षात घेता, कॉरपोरेट कामकाज मत्रालयाने ('एमसीए') त्यांचे ८ एप्रिल २०२० नारखेचे परिपत्रक क.१४/२०२०, १३ एप्रिल २०२० नारखेचे परिपत्रक क १७/२०२०, ५ मे २०२० तारखेचे परिपत्रक क्र. २०/२०२०, १३ जानेवारी २०२१ तारखेचे परिपत्रक क. ०२/२०२६, ८ डिसेंबर २०२१ तारखेचे परिपत्रक क. १९/२०२१, १४ डिसेंबर २०२१ तारखेचे परिपन्नक क्र. २१/२०२१ आणि ५ मे २०२२ तारखेचे परिपन्नक क्र. ०२/२०२२ ('एमसीए परिपत्रके') तसेच सिक्युरिटीज औड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया ('सेजी') यांचे १२ मे २०२० तारखंचे परिपत्रक क. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९, १५ जानेवारी २०२१ तारखेचे परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआवआर/ थी/२०२१/१९ आणि १३ मे २०२२ तारखेचे परिपत्रक क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२, मीआयआर/पी/२०२२/६२ ('सेबी परिपत्रके') याच्या अनुरोधाने वहाँसौद्वारे/ओएव्हीएमद्वारे एबीएम पार पाडण्यास अनुमती देण्यात आलेली आहे.

वित्तीय वर्ष २०२१-२२ साठीच्या वार्षिक अहवालासह ('वार्षिक अहवाल') नोटीस हे दस्तऐवज कंपनीच्या सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत ई-मेल पत्यावर पाठवण्यात येईल. सभासदोनी याचीदेखील नोंद घ्यावी की नोटीस व वार्षिक अहवाल हे कंपनीच्या www.kokuyocamlin.com या वेबसाइटवर गुतवणुकदार संबंध विभागामध्ये, स्टॉक एक्स्चेंजेसच्या वेबसाइट्सवर म्हणजेच बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com येथे आणि नेशनल स्टॉक एक्स्चेंब ऑफ इंडिया लिमिटेडच्या www.nseindia.com येथे आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर उपलब्ध असतील. सभासद हे केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएमला उपस्थित राह शकतील आणि www.evoting.nsdl.com येथे थेट ई-एजीएम पाह शकतील. ई-एजीएममध्ये सहभागी होण्यासंबंधीच्या सूचना नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलेल्या आहेत. कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत गणसंख्येची मोजणी करण्याच्या हेतूसाठी व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये सहभागी झालेल्या सभासदांची गणना करण्यात येईल.

ई-मेल ॲड्रेंसची नोंदणी करण्याचे/अद्ययावत करण्याचे स्वरूप: दुरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान करण्यासाठीचे लॉगिन क्रिडेन्याल्स हे ज्या सभासदाचे ईमेल अँड्रेस कंपनी/लिऋडनटाइम, डिपॉझटरीज यांच्याकडे नोंदणीकृत आहेत, त्या सभासदांना त्यांच्या नोंदणीकृत ईमेल अंड्रेसवर पाठवण्यात येत आहेत. व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला उपस्थित राहण्यासाठी किवा एजीएमदरम्यान मतदान करण्यासाठी सदर लॉगिन क्रिडेन्शल्सचा वापरही करता येऊ शकतो. न्या सदस्यांनी त्याचा ईसेल ॲड्रेस नॉदणीकृत केलेले नाही ते नोटीसमध्ये दिलेल्या सृचनाचे पालन करून लॉगिन के डेन्शियल्स तथार कर शकतात.

ज्या सभासदाचे ई-मेल अँड्रेस नोंदणीकृत नाहीत, त्या सभासदाना पुढील प्रक्रियेद्वारे सदरची नोंदणी करण्याची/सदर अद्ययावत करण्याची विनती करण्यात येते:

डिमेंट स्वरुपात भागधारणा करणारे सभासद हे त्यांच्या संबंधित डिपॉझिटरी पार्टिसिपन्टशी संपर्के साधृन त्यांच्या ई-मेल ॲड्रेसची नोंदणी करू शकतात.

बास्तविक स्वरुपात भागधारणा करणारे सभासद हे त्यांच्या ईमल ॲंड्रेसची नोंद करण्यासार्ट व इलेक्ट्रॉनिक प्रकाराद्वारे ई-मतदान सूचनेसह वार्षिक अहवाल व नोटीस प्राप्त करण्यासाठी फोलिओ क्रमांक, भागधारकाचे नाव, ईमेल ॲडेस, मोबाइल क्रमांक, पॅन कार्ड व आधार कार्ड यांची स्वयं साक्षांकीत प्रत आणि शेअर सर्टिफिकेटची प्रत प्रदान करणाऱ्या विनंती पत्राच्या स्वाक्षरांकृत स्कॅन्ड प्रतीसह mt.helpdesk@linkintime.co.in किंवा investorrelations@kokuyocamlin.com येथे ई-मेल विनेती पाठवृत लिकइनटाइम इंडिया प्रा.लि., रजिस्ट्रार व ट्रान्सफर एजन्टकडे त्यांच्या ईमेल अँड्रेसची व मोबाइल क्रमांकाची नोंद करू शकतील.

कंपनी नोटिशीमध्ये नमूद केलेल्या कामकाजावर मनदान करता येण्यासाठी सभासदांना दुरस्थ ई–मतदानाद्वारे सुविधा प्रदान करत आहे. दुरस्थ ई-मतदानाद्वारे मतदान करण्याची तपशीलवार प्रक्रिया नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलेली आहे. सदर तपशील हा कंपनीच्या www.kokuyocamlin.com या वेबसाइट्सवरही उपलब्ध असेल

ज्या सभासदांनी दुरस्य ई-मतदानाद्वारे आपले मतदान केलेले नाहीं, ते सभासद ई-एजीएमदरम्यान उपलब्ध इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीमार्फत त्यांचे मतदान करण्यासाठी पात्र असतील.

सदर नोटीस ही पुर्वोक्त एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रक याच्या अनुपालनासह सर्व सभासदांच्या माहितीसाठी व लाभासाठी जारी करण्यात येत आहे.

> मंडळाच्या आदेशानुसार कोकुयो कॅम्लिन लिमिटेड करिता हिनल छेडा कंपनी सचिव आणि अनुपालन अधिकारी

फॉर्म जी स्वारस्याच्या अभिव्यक्तीसाठी आमंत्रण इन्सॉल्व्हन्सी ॲण्ड बॅंकरप्टसीच्या नियमावली ३६ए(१)च्या अंतर्गत (कॉर्पोरेट व्यक्तींसाठी पतमापन ठराव प्रक्रिया), नियमावली, २०१६ संबंधित तपशील ऑरेंज मेडिकेअर ॲण्ड रिसर्च सेन्टर प्रायव्हेट लिमिटेड

र. कापारट ऋणकाच नाव	आरेज माडकेअर अण्ड रिसच सन्दर प्रायक्ट लिमटड
२. कॉर्पोरेट ऋणकोच्या समावेशाचा दिनांक	एप्रिल २९, २००९
 प्राधिकरण ज्याच्या अंतर्गत कॉर्पोरेट ऋणकोचा समावे नोंदणी करण्यात आली आहे 	कंपनी निबंधक, पुणे
४. कॉर्पोरेट ऋणकोचा कॉर्पोरेट आयडेन्टिटी नंबर	यू८५११०एमएच२००९पीटीसी१३३८५४
५. कॉर्पोरेट ऋणकोच्या नोंदणीकृत कार्यालय आणि मुख्य कार्यालयाचा पत्ता (जर असल्यास)	म नोंद. कार्यालय: सर्व्हें क्र. ११७, आर आणि डे आळंदी रोज पुढे, कळस, विश्रांतवाडी, पुणे, महाराष्ट्र-४११ ०१५ भारत. ज आणि इमारत: नोंदणीकृत असलेल्या पत्त्यानुसार.
६. कॉर्पोरेट ऋणकोचे पतमापन सुरू होण्याचा दिनांक	फेब्रुवारी १७, २०२२, मान. एनसीएलटी यांच्या आदेः दिनांकः (नमूद माननीय एनसीएलटी आदेश मार्च ०८, २ रोजी प्राप्त झाला).
७. स्वारस्याच्या अभिव्यक्ती मागविण्याचा दिनांक	जून ०३, २०२२
दिवाळखोरी आणि नादारी संहिता २०१६ (संहिता)च कलम २५(२)(एच) अंतर्गत ठराव अर्जदारांसाठी ए	
९. कलम २९एच्या अंतर्गत अर्जदाराचे अपात्रतेचे निकष	पात्रतेचे निकष संहितेच्या कलम २९एमधील निमंत्रणमध्ये दे आले आहेत.
१०. स्वारस्याची अभिव्यक्ती स्वीकारण्यासाठी शेवटचा दि	नांक जून १८, २०२२
११. प्रस्तावित ठराव अर्जदारांची तात्पुरती यादी जारी करण दिनांक	याचा जून २५, २०२२
१२. तात्पुरत्या यादीवर हरकती सादर करण्यासाठी शेवटच	ा दिनांक जून ३०, २०२२
१३. प्रस्तावित ठराव अर्जदारांची अंतिम यादी जारी करण्य दिनांक	ाचा जुलै ०९, २०२२
१४. इन्फॉर्मेशन मेमोरॅण्डम, इव्हॅल्यूएशन मॅट्रिक्स आणि प्र ठराव अर्जदारांचे ठराव नियोजन	स्तावित जून ३०, २०२२
१५. ठराव नियोजन, इव्हॅल्यूएशन मॅट्रिक्स, इन्फॉरमेशन मे आणि अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी विनंतीचे स्ट	
१६. ठराव नियोजनाच्या सादरीकरणासाठी शेवटचा दिनांक	जुलै ३०, २०२२
१७. ठराव व्यावसायिकांकडे ठराव नियोजन सादर करण्याः	वे स्वरूप उराव नियोजनासाठी विनंतीमध्ये स्वरूप निश्चित करण्यात आले
१८. मान्यतेसाठी निर्णय घेणाऱ्या प्राधिकरणाकडे ठराव नियोजनाच्या सादरीकरणासाठी अनुमानित दिनांक	जुलै ३१, २०२२
१९. ठराव व्यावसायिकाचे नाव आणि नोंदणी क्रमांक	श्री. उदयराज पटवर्धन आयपी नोंदणीकरण क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/ आर पी०००२४/२०१६-१७/१००५७
२०. मंडळाकडे नोंदणी केल्यानुसार ठराव व्यावसायिकाचे पत्ता आणि ई-मेल	नाव, नाव: श्री. उदयराज पटवर्धन पत्ता: नमन मिडटाऊन, बी विंग, ११०६, ११वा मजला, का कला केंद्र मागे, सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन पश्चिम,

निकष बदलण्याचा विवेक असेल करण्याचा अधिकार आरपी/ सीओसी राखून ठेवत आहेत. स्वारस्य अभिव्यक्तीसाठी तपशीलवार आमेंत्रण निर्दिष्ट करणारे निकष, संहितेच्या कलम २९ए अंतर्गत अपात्रत मानदंड अ.क्र. २० मध्ये प्रदान केलेल्या प्रत्यक्ष पत्त्यावर उपलब्ध आहे. वरील २० आपि cirporange@gmail.com आणि www.orangemedicare.in येथे कॉर्पोरेट कर्जदाराच्य

टीप : १. ठराव व्यावसायिक (''आरपी'')/ धनकोंची समिती (''सीओसी'') यांना कोणत्याही वेळी ईओआयसाट

२. अधिक तपशील येथे उपलब्ध आहे किंवा

२३. फॉर्म जीच्या प्रसिद्धीचा दिनांक

आयपी नोंदणीकरण क्र. आयबीबीआय/आयपीए-००१/आयपी-पी०००२४/२०१६-१७/१००५० ऑरेंज मेडिकेअर ॲण्ड रिसर्च सेन्टर प्रायव्हेट लिमिटेडचे ठराव व्यावसायिव नमन मिडटाऊन, बी विंग, ११०६, ११वा मजला, कामगार कलाँ केंद्रमागे

ई-मेल आयडी: ca.udayraj@viajure.in

आयडी: cirporange@gmail.com

वरील मुद्दा क्र. २१ मध्ये नमूद केल्यानुसार

मुद्दा क्र. २० मध्ये नमूद केल्यानुसार **प्रक्रियेसाठी ठरावीक ई-मेल**

दिनांक : जून ०२, २०२२ ठिकाण : मुंबई सेनापती बापट मार्ग, एल्फिन्स्टन पश्चिम, मुंबई शहर, महाराष्ट्र-४०० १

CEAT सीएट लिमिटेड

सीआयएनः एल२५१००एमएय५२५८पीएलसी०४४०४९ **नोंदणीकृत कार्यालय:** ४६३, डॉ. अंनी चेसेंट रोड, वरळी, मुंबई - ४०० ०३० फोन: +९५ २२ २४९३ ०६२९, फॅक्स: +९५ २२ २४९३ ८९३३; ईमेल: investors@ceat.com; वेबसाइट: www.ceat.com

६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा

या युचनेदारे सर्वाना कळविण्यात येते कि सीएट लिमिटेडधी ६३ वीं वार्षिक सर्वसाधारण सभा 'एजीएम'), कपनी अधिनियम, २०१३ ('ॲक्ट') मधील सर्व लागू तरतूर्वी आणि त्याअंतर्गत बनविलेले नियमांथे पालन करून, कॉपॉरेट अफेअर्स मंत्रालयाने ('एमसीए') जारी केलेले में ५, २०२२ रोजीच्या जनरल परिपत्रक क. ०२/२०२२; आणि डिसेंबर १४, २०२१ रोजीच्या जनरल परिपत्रक क्र. २१/२०२१, जानेवारी १३, २०२१ रोजींच्या जनरल परिपत्रक क्र. ०२/ २०२९: में ५, २०२० रोजीच्या जनरल परिपत्रक क्रा. २०/२०२०; एप्रिल १३, २०२० रोजींच्या जनरल परिपत्रक क्र. १७/२०२०, एप्रिल ८, २०२० रोजीच्या जनरल परिपत्रक क १४/२०२०, आणि इतर लागू परिपच्छे (एकत्रितपणे 'एमसीए परिपच्च' म्हणून संदर्मित) आणि सबी लिस्टिंग ऑक्लिमशन औंड डिस्क्लोजर रिक्कायरमेंट) रेम्युलंशन्स, २०१५ ('लिस्टिंग रेम्युलेशन्स') अतर्गत संबीचें मे १३, २०२२ रोजीचे, जानेवारी १५, २०२१ रोजीचे आणि में १२, २०२० रोजीचे परिपत्रक सहवाबता (एकत्रितपणे 'सेबी परिपत्रक') यानुसार, दिनांक **मंगळवार, जून २८,** २०२२ रोजी दुपारी ३.०० वाजता (भा.प्र.वे.) व्हिडिओ कॉन्करन्सिंग ('व्हीसी') किंवा इतर ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून (**'ओएव्हीएम'**) आयोजित केली जाईल. सदर एजीएमची दिनाक में ५, २०२२ रोजीची सूचना त्यात लिहलेल्या व्यवसायाचा व्यवहार करण्यासाठी सर्व स्रणसदाना स्वतत्रपणे इमिलद्वारे पाठविली जाईल.

उपरोक्त एमसीए परिपत्रक आणि सेबीचे परिपत्रक याच्या अनुषंगाने. आर्थिक वर्ष २०२१ - २२ च्या एकीकृत वार्षिक अहवालासह एजीएमबी सूचना फक त्या सदस्यांना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठविली जात आहे. ज्यांचे इंमेल आधडी कंपनी / डिपॉझिटरीजमध्ये नोदर्णीकृत आहेत. सदर एजीएमची सूचना कंपनीची वेबसाइट www.ceat.com आणि स्टॉक एक्सर्चेज्सची वेबसाइट www.bseindia.com आणि www.nseindia.com तरोच नॅशनल शिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडची वेबसाइट www.evoting.nsdl.com वर उपलब्ध करण्यात येत आहे.

एजीएममध्ये डजर राहण्यासातीची व एजीएमवर रिगोट ई-मतदान आणि ई-मतदान करण्याची विस्तृत प्रक्रिया आणि पद्धती एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद केली जात आहे.

ज्या सदस्यांनी त्यांचे ईमेल आयडी नोंदणीकृत केलेले नाही आणि / किया त्यांचे बँक खाते अपडेट केलेले नाही ते त्यांचे ईमेल आयडी आणि बँक खाते नोंदणी करण्यासाठी खालील पद्धतीचा संदर्भ

प्रत्यक्ष समभागधारकांसाठी: कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट ('आएटीए'), टीएसआर कन्सल्टंट्स प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे समर्थनासह योग्यरिच्या भरलेला आणि स्वाक्षरी केलेला फॉर्म ISR = १ आणि इतर संबंधित फॉर्म सादर करून सदस्य तप्रशीलांची नोंदणी/अपडेट करू शकतात. कंपनीन सेबीचे दिनांक नोव्हेंबर ३, २०२१ रोजीच्या परिपत्रक क्रमांक SEBI/HO/ MIRSD/MIRSD_RTAMB/P/CIR/2021/655 नुसार आवश्यक तपशील सादर

करण्यासाठी आधीच पत्रे पाठवली आहेत. डिमेंट मोडमधील समभाग असलेल्या सदस्यांसाठी: सदस्य व्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंटने

दिलेल्या प्रक्रियेन्सार त्याच्या डीमेंट खात्यात तपशील नोंदणीं/अपडेट करू शकतात. जेव्हा कंपनी लाभांश जारी करते तेव्हा त्या लाभांशाची रकम भागधारकांच्या बैंक खाल्यात इलेक्ट्रॉनिक पद्धतीने येण्यासाठी भागधारकाना त्यांचे बेंक तपशील कंपनीच्या आरटीएकडे / संबंधित डिपॉझिटरी पार्टिशिपंट कडे नोंदणी करण्यासाठी प्रोत्साहित केले जात आहे. याबाबत सविस्तर माहिती एजीएमध्या

सीएट लिमिटेड करिता

यल्लरी नुप्ते कंपनी सचिव

एएसआरईसी (इंडिया) लि. सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, बिल्डिंग नं. २, युनिट नं. २०१-२०२ए व २००-२०२बी, तळमजला, अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, चकाला, अंधेरी (पू), मुंबई-४०००९३, महाराष्ट्र.

प्रक्रियांच्या बाबतीत निघालेली सर्व किंमत, आकार व खर्च.

(डी.के.वर्मा शिक्का वसुली अधिकारी - II ॠण वसूली न्यायाधिकरण

मुंबई

२ जून २०२२



टाटा मोटर्स लिमिटेड नोंदणीकृत कार्यालय: बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी स्ट्रीट, मुंबई ४००००१

दूर क्र.: ९१ २२ ६६६५८२८२ ई-मेल: inv_rel@tatamotors.com सकेतस्थळ: www.tatamotors.com सीआयएन: एल२८९२०एमएच१९४५पीएलसी००४५२०

व्हिडीओ कॉन्फरन्स अन्य ऑडिओ व्हिज्युअल मिन्सद्वारे घेण्यात येणाऱ्या ७७ व्या वार्षिक साधारण सभेची माहिती हे कळविण्यात येत आहे की, टाटा मोटर्स लिमिटेड (दि कंपनी) सोमवारी जुलै ४,

दिनाक : इ जन, २०२२

(मृज इंग्रजी मसुद्धाचे हे भाषांता असून सर्व विचादामध्य मूळ इंग्रजी मुसदा प्रमाण मानण्यात यईन्त्.)

सूचनेत प्रदान कली जात आहे.